

बृहन्मुंबई महानगरपालिका
सार्वजनिक आरोग्य खाते
सावित्रीबाई फुले माता व बाल मनपा रुग्णालय, मालाड (पूर्व)
रिद्धी गार्डन मनपा प्रसूतिगृह
एचओ/ 398 /एसपीएमबीएच दि. 05/09/2025

संकेतस्थळावर प्रसिध्द करावयाचा स्वारस्य अभिव्यक्ती सूचना

विषय:- सावित्रीबाई फुले माता व बाल मनपा रुग्णालय, मालाड (पूर्व) रिद्धी गार्डन मनपा प्रसूतिगृह येथील "ड" संवर्गातील 6 रिक्त पदे कंत्राटी तत्वावर बहुउद्देशीय कामगार स्वयंसेवी संस्थेमार्फत भरण्याबाबत.

सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत पी/उत्तर विभागाच्या हद्दीत असलेल्या सावित्रीबाई फुले माता व बाल मनपा रुग्णालय, मालाड (पूर्व) रिद्धी गार्डन मनपा प्रसूतिगृह येथील आस्थापनेवरील "ड" संवर्गातील 06 (आया-04, स्त्रीसफाईगार-02) रिक्त पदे बहुउद्देशीय कामगार कंत्राटी तत्वावर पुरविण्याकरिता 179 दिवसांकरिता नोंदणीकृत असणा-या इच्छुक मजूर सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्था, औद्योगिक सेवा सहकारी संस्था, अशासकीय संस्था (बचतगट वगळून) (या सर्व संस्थांचा उद्देश त्यांच्या सभासदांना रोजगार मिळविणे हा असावा, बचतगट वगळून) इ. संस्थाकडून मोहरबंद इच्छापत्र मागवित आहोत.

१	बहुउद्देशीय कामगारांची संख्या	6
२	कामाचे स्वरूप व तपशिल	कामाचे स्वरूप:- स्वयंसेवी संस्था यांनी कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या दिनांकापासून आंतररुग्णांची रुग्णसेवा, दैनंदिन रुग्णसहाय्य / रुग्णसेवा व इतर रुग्णालयीन कामे पार पाडण्याकरिता दररोजी तीन पाळीत (प्रसूति गृहाच्या आवश्यकतेनुसार 06 बहुउद्देशीय कामगार) नियुक्त करणे आवश्यक आहे. कामाचे तपशिल:- 1. आंतररुग्णांची रुग्णसेवा, दैनंदिन रुग्णसहाय्य / रुग्णसेवा व इतर रुग्णालयीन कामे 2. कार्यालयीन आवक / जावक 3. रुग्णांच्या चहा, दूध, जेवण व इतर खाद्य पदार्थ वाटप. 4. रुग्णांचे बिछाने, लॉकर्स व रुग्णांची साफसफाई. 5. वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे. 6. रुग्णांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाणे, शस्त्रक्रीयेकरिता घेऊन जाणे व परत आणणे. 7. अवलंबित रुग्णांना प्रसाधन गृहात घेऊन जाणे.

		8. महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेशी सहाय्यकारी व इतर संबंधित कामे करणे, रुग्णालय, प्रयोगशाळा इतर संबंधित वास्तुंची स्वच्छता ठेवणे. ९. प्रत्येक पाळीमध्ये खालील कामे करावी लागतील प्रसूति गृहातील कस वरांडा, बाथरूम, जिने स्वच्छतागृह , भितीवरची जाळी साफ करणे पंखे पुसणे इत्यादी कामे करणे. 10. रुग्णांनी अंथरुणावर संडास, लघवी केली असल्यास बेडशिट बदलणे तसेच त्याची धुलाई करणे आणि रुग्णांना अंधोळ घालणे. 11. औषध विभागातून औषधे आणणे, वस्तु भांडार मधुन स्टेशनरी कपडे आणणे, लिलन विभागातून कपडे आणणे. 12. बहुउद्देशिय कर्मचा-याकडे जर कुशल कारागीर चे प्रमाणपत्र असल्यास उदा. सुतार, तारतंत्री, उद्वाहनचालक, नाभिक इत्यादी तर ती कामे करणे.
3	कामाच्या अटी व शर्ती	1. निवड झालेल्या स्वयंसेवी संस्थेस प्रतिदिन प्रती बहुउद्देशिय कामगारांचे वेतन रु. 792.30/- या दराने + लेव्ही 49.58 (वेतनाबाबत प्रमुख कामगार अधिकारी यांच्यामार्फत वेळोवेळी प्रसारीत होणा-या परिपत्रकानुसार अदा करण्यात येईल.) चे अधिदान करण्यात येईल. प्रचलित नियमानुसार आयकर व इतर खर्च / दंड मासिक वजावट करण्यात येईल. 2. सदर संस्थेने त्यांच्याकडील कार्यतर बहुउद्देशिय कामगारांना मासिक अनुदानाचे अधिदान त्यांच्या बँक खात्यामध्ये ECS/ NEFT/ RTGS प्रणालीतून करणे बंधनकारक आहे. कोणत्याहीप्रकारे रोख अधिदान केल्यास दंड वजावट करण्यात येईल. 3. सदर संस्था बहुउद्देशिय कामगारांना प्रतिदिन देण्यात येणारी रक्कम किमान वेतन कायद्यानुसार आहे याबाबत दक्षता घेईल. कामगार विभागांमार्फत वेळोवेळी प्रसारित होणा-या परिपत्रकानुसार अधिदान बहुउद्देशिय कामगारांना होणे आवश्यक आहे. 4. प्रस्तावित कामाच्या ठिकाणी बाल कामगार कार्यरत असणार नाही याबाबत संबंधित संस्था योग्य ती दक्षता घेईल. 5. संस्थेने पुरविण्यात येणा-या बहुउद्देशिय कामगारांना ओळखपत्र व गणवेश देणे बंधनकारक राहिल. 6. रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम चालू ठेवणे संस्थेस बंधनकारक आहे. 7. बहुउद्देशिय कामगारांची उपस्थिती नोंदविण्याकरिता उपस्थिती पत्रक ठेवणे बंधनकारक आहे. 8. बहुउद्देशिय कामगार 100 गुणांचा मराठी विषय घेऊन माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असावा.

		9. वयोमर्यादा:- बहुउद्देशिय कामगाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षांच्या दरम्यानचे असावे. 10. बहुउद्देशिय कामगारांने कामाच्या ठिकाणी कर्तव्य कालावधीमध्ये ओळखपत्र लावणे आवश्यक राहिल. 11. निवड झालेल्या संस्थेने काम सुरु करण्यापुर्वी २ दिवस अगोदर बहुउद्देशिय कामगारांची यादी सोबत बहुउद्देशिय कामगारांचे 100 गुणांचा मराठी विषय घेऊन माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक / प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच वयोमर्यादा इ. कागदपत्रांची संस्थेने पडताळणी करून परिसेविका कार्यालयास व प्रसूतिगृहाच्या कार्यालयास बहुउद्देशिय कामगारांची यादी सादर करावी. सदर माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास संस्थेला देण्यास आलेले कंत्राट त्वरित रद्द करण्यात येईल. 12. निवड झालेल्या संस्थेने बहुउद्देशिय कामगारांचे स्थानिक पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे. 13. संस्था काळयायादीत किंवा तक्रार प्राप्त असल्यास किंवा सदर बाबतीत माहिती कोणत्याहीक्षणी प्राप्त होताच संस्थेचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. सदर बाबतीत कार्यवाही करण्यात येईल.
4	संस्थेकडून बहुउद्देशिय कामगारांसाठी पुविण्यात येणारे आवश्यक साहित्य.	गणवेश, हातमोजे, फेसमास्क, साबण, तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार आवश्यक असलेले साहित्य पुरविणे आवश्यक राहिल, ओळखपत्र- कामाच्या ठिकाणी कर्तव्य कालावधीमध्ये ओळखपत्र लावणे आवश्यक राहिल. सदर बाबी पुरवठा केल्याची नोंद परिसेविका कार्यालयास देण्यात यावी.
5	या कामासाठी कोणती संस्था अर्ज करू शकते.	1. नोंदणीकृत असणा-या इच्छुक मजूर सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्था, औद्योगिक सेवा सहकारी संस्था, अशासकीय संस्था (बचतगट वगळून) (या सर्व संस्थांचा उद्देश त्यांच्या सभासदांना रोजगार मिळविणे हा असावा, बचतगट वगळून) इत्यादी. संस्था काळयायादीत किंवा तक्रार प्राप्त असल्यास अर्ज करू नये. २. सन 2023-24 असल्यास किंवा लगतच्या वर्षाचा ताळेबंद सादर करणे बंधनकारक राहिल. ३. संस्थेकडे कंत्राटी कामगार (नियम व निर्मुलन) 1970 अन्वये परवानाधारक. 4. कामगार भविष्यनिर्वाह निधी अधिनियम १९४२ अंतर्गत नोंदणी परवानाधारक. 5. कामगार राज्य विमा योजना 1948 अंतर्गत नोंदणी परवानाधारक. 6. महाराष्ट्र शासन व केंद्र शासनांचे सर्व कामगार कायदे पाळणे

		बंधनकारक आहे. 7. महानगरपालिका प्रसूति गृहामध्ये किंवा रुग्णालयामध्ये कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. 8. GST नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे. 9. संस्थेच्या नावाने पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे. 10. ज्या संस्था काळ्या यादीत आहे किंवा ज्या संस्थेचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेला समाधानकारक वाटले नाही म्हणून काढून टाकले आहे. त्या संस्थानी या कामासाठी अर्ज करू नये. कारण अशा संस्थाना आपोआप अपात्र ठरविण्यात येईल.
6	अर्ज विक्री कालावधी	दि.09.09.2025 ते दि.19.09.2025 सकाळी 11.00 वा.ते दुपारी 01.00 वा. पर्यंत.(शनिवार, रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
7	अर्ज (इच्छापत्र) स्विकारण्याचा दिनांक व वेळ	दि.09.09.2025 पासून ते दि.19.09.2025 दुपारी 04.00 वाजेपर्यंत (शनिवार, रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्ट्या वगळून) विहित तारखेनंतर व वेळेनंतर आलेले अर्ज (इच्छापत्र) विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार स्विकारला जाणार नाही. (अर्ज (इच्छापत्र) मोहरबंद लिफाफ्यामध्ये असणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज (इच्छापत्र) स्विकारले जाणार नाहीत.)
8	अर्ज (इच्छापत्र) करण्याचे / स्विकारण्याचे ठिकाण	पत्ता:- सावित्रीबाई फुले माता व बाल मनपा रुग्णालय, रिद्धी गार्डन मनपा प्रसूतीगृह, वेलंटार्डन अपार्टमेंट जवळ,मालाड पुर्व,मुंबई-40097
9	अर्जाचे छाणनी शुल्क / निविदा शुल्क	रु.3300.00 + 18% जीएसटी = 3894.00 (सदर रकमेचे चलन प्रसूति गृहाच्या कार्यालयामधून कार्यालयीन वेळेत चलन प्राप्त करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रात किंवा ऑनलाईन पद्धतीने भरणा करावा. सदर रकमेची भरणा पावती प्रसूति गृहाच्या कार्यालयात सादर केल्यानंतर आपणांस अर्ज देण्यात येईल.)
10	अर्जा (इच्छापत्रा) सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे	१. मजूर सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्था, औद्योगिक सेवा सहकारी संस्था, अशासकीय संस्था (बचतगट वगळून) (या सर्व संस्थांचा उद्देश त्यांच्या सभासदांना रोजगार मिळविणे हा असावा, बचतगट वगळून) नोंदणीकृत असलेले कागदपत्रे. २. संस्थेची घटना व उपविधी.

		३. सन २०२३-२०२४ असल्यास किंवा लगतच्या वर्षाचा ताळेबंद. ४. संस्थेकडे कंत्राटी कामगार (नियम व निर्मुलन) १९७० अन्वये परवाना. ५. कामगार भविष्यनिर्वाह निधी अधिनियम १९४२ अंतर्गत नोंदणी परवाना. ६. कामगार राज्य विमा योजना १९४८ अंतर्गत नोंदणी परवाना. ७. महानगरपालिका प्रसूति गृहामध्ये / रुग्णालयामध्ये रुग्णसेवा अनुभवाची कागदपत्रे ८. संस्थेच्या सर्व पदाधिका-यांचे संपूर्ण नाव, पद मोबाईल नंबर यांची सुची. ९. संस्थेचे पॅन कार्ड. १०. GST नोंदणी क्रमांक. ११. वास्तव्याचा पुरावा लेटरहेडवर. १२. संस्थेने रु ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर हमी पत्र सोबत दिलेल्या परिशिष्ट 'क' नमुन्यात सादर करावा. १३. कागदपत्रांसोबत संस्थेच्या किमान तीन पदाधिका-यांचे ज्यात अध्यक्ष, सचिव व अन्य एक पदाधिकारी यांचे स्वतःच्या स्वाक्षरी सहीत फोटो देणे आवश्यक आहे. वरील सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे, व संस्थेने अध्यक्ष व सचिव अथवा ज्यांना संस्थेशी संबंधित कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी प्राधिकृत केले असेल त्यांनी अर्जाच्या व हमी पत्राच्या प्रत्येक पानावर संस्थेची मोहर व स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
११	निवड प्रक्रिया	पात्रतेच्या अटी व शर्तीनुसार अर्जाची छाननी केली जाईल. एक संस्था एकच अर्ज सादर करू शकते. अर्ज करणा-या संस्थेचे पदाधिकारी अन्य संस्थेच्या कार्यकारी पदावर आढळल्यास एकच संस्था पात्र ठरेल. सर्व पात्र संस्थांमधून सोडत पध्दतीने संस्थाची नेमणूक करण्यात येईल. अ.क्र.२ कामाचे स्वरूप व तपशिल यामध्ये नमूद केलेल्या कामासाठी कंत्राटी तत्वावर ०६ बहुउद्देशीय कामगार पुरविण्याबाबत सर्व पात्र संस्थांची कार्यालयाच्या सुचना फलकावर सुची जाहिर केली जाईल. जर एखाद्या संस्थेने त्यांना दिलेले काम करण्यास नकार दिल्यास / असमर्थ ठरली तर उर्वरित पात्र सुचीतील संस्थांमधून सोडत काढण्यात येईल. अर्जदार नेमुन दिलेल्या कामाची आपापसात अदलाबदल करू शकत नाही.
१२	संस्थांनी करावयाची कार्यवाही	संस्थेने काम पूर्ण झाल्यानंतर देयक आवश्यक कागदपत्रांसह ०७ दिवसांच्या आत कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

13	निविदेबाबतचे अधिकार	निविदेतील कोणतीही अट शिथिल करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे अथवा कोणतेही कारण न देता इच्छापत्रासाठी केलेली मागणी रद्द करण्याचे तसेच निवड प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार वैद्यकीय अधिकारी, सावित्रीबाई फुले माता व बाल मनपा रुग्णालय, रिध्दी गार्डन मनपा प्रसुतीगृह किंवा मा.कार्यकारी आरोग्य अधिकारी,सार्वजनिक आरोग्य खाते किंवा मा.महानगरपालिका आयुक्तांना असतील.
14	कामाचे पुर्नवाटप	संस्थेला मिळालेले काम दुस-या संस्थेला कामाचे पुर्नवाटप करून देता येणार नाही. दिलेले काम त्याच संस्थेने करणे बंधनकारक आहे. जर एखादी संस्था दिलेले काम करण्यास असमर्थ ठरली तर दुस-या संस्थेची नेमणूक पात्र सुचीतील संस्थामधून मा.कार्यकारी आरोग्य अधिकारी,सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या मंजूरीने करण्यात येईल.
15	अनामत रक्कम व शपथपत्र	सदर संस्थेने योजनेच्या अटी / शर्ती मान्य असल्याचे शपथपत्र रु. ५००/- किंमतीच्या किंवा त्यापेक्षा पुढील रक्कमेच्या स्टॅम्प पेपरवर देणे आवश्यक आहे.
16	विधी व लेखनसाहित्य आकार रक्कम	महानगरपालिकेच्या नियमानुसार निवड झालेल्या संस्थेस जमा करावी लागेल.
17	दंड	परिशिष्ट 'ब' प्रमाणे
18	प्रतिस्पर्धीबाबत तक्रार	एखाद्या संस्थेला आपल्या प्रतिस्पर्धी संस्थेबाबत अधिकृत कागदपत्रे / माहिती किंवा प्रतिस्पर्धी संस्थेने सादर केलेल्या कागदपत्राबाबत तक्रार असल्यास त्यांच्या पडताळणीकरिता रु २५,०००/- परतावा रक्कम भरावी लागेल. जर प्रतिस्पर्धी संस्थेने केलेल्या तक्रारीनुसार तक्रार असत्य व अयोग्य असल्यास सदर तक्रारदार संस्थेची सदरची जमा रक्कम जप्त केली जाईल आणि जर ती सत्य व योग्य असेल तर ज्या संस्थाबाबत तक्रार असेल त्या संस्थेची बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे कायदेशिररित्या ०५ वर्षाकरिता काळ्या यादीत टाकले जाईल व तक्रारदार संस्थेची रक्कम परत केली जाईल.

Sd/-

वैद्यकीय अधिकारी,

सावित्रीबाई फुले माता व बाल मनपा रुग्णालय

रिध्दी गार्डन मनपा प्रसुतीगृह, मालाड पूर्व

परिशिष्ट 'ब'

दंड आकारणी (सावित्रीबाई फुले माता व बाल मनपा रुग्णाल, रिध्दी गार्डन मनपा प्रसूतीगृह, मालाड पूर्व येथील आंतररुग्णांची रुग्णसेवा, दैनंदिन रुग्णसहाय्य / रुग्णसेवा व इतर प्रसूति गृहातील कामाकरिता कंत्राटी तत्वावर 06 बहुउद्देशिय कामगार) संस्थाच्या कामकाजाबाबत चूक निदर्शनास आल्यास अथवा अटी व शर्ती भंग केल्यास आकारण्यात येणा-या दंडात्मक वसुलीचा तपशिल खालीप्रमाणे:-

अ. क्र.	दोष व त्रुटी	दंड (रुपयामध्ये)
१	अनुपस्थिती स्वयंसेवक कमी पुरवल्यास किंवा कामाच्या ठिकाणी हजर नसल्यास	प्रत्येकी 500/- प्रतिदिन
२	१) रुग्ण कक्षात रुग्णांना योग्य सेवा न दिल्यास, सकाळ, दुपार, संध्याकाळ चहा, नाष्टा, दुध न दिल्यास. २) रुग्णांचा बिछाणा तयार न केल्यास, चादर व उशांचा कव्हर बदलली नसल्यास रुग्णांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाण्यास व आणण्यास नकार दिल्यास व अवलंबित रुग्णांना प्रसाधन गृहात घेऊन जाण्यास नकार दिल्यास. ३) महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेशी सहाय्यकारी व इतर संबंधित कामे न केल्यास, प्रसूति गृहाच्या इतर संबंधित वास्तुंची स्वच्छता न ठेवल्यास तसेच महानगरपालिकेच्या कार्यनिमावलीनुसार कामे करण्यास नकार दिल्यास	कोणत्याही भंगासाठी एकावेळा रु 500/- प्रतिदिन
३	अ) विहित कालावधीमध्ये वेतनाचे अधिदान न केल्यास ब) वेतनाचे अधिदान NEFT/RTGS द्वारे न केल्यास संस्थेचे काम रद्द करून काळ्या यादीत नाव टाकले जाईल.	प्रथम रु 500/- तदनंतर प्रत्येक वेळी रु 100/- एवढे
४	अ) साधनसामुग्रीची कमतरता	जी साधनसामुग्री वापरली नसेल त्याचे किंमतीचे (महापालिका दराने) दुप्पट रक्कम वसूल करून संबंधित वस्तु महापालिकेकडून पुरविण्यात येईल.
५	सुरक्षिततेची साधने न वापरल्यास.	
अधिकतम मासिक दंडाची रक्कम ही मासिक अधिदानाच्या एवढी राहिल व त्यापेक्षा अधिक दंड न आकारता "कारणे दाखवा नोटीस" बजावून पुढील उचित कारवाई करण्यात येईल.		

Sd/-

वैद्यकीय अधिकारी,

सावित्रीबाई फुले माता व बाल मनपा रुग्णालय

रिध्दी गार्डन मनपा प्रसूतीगृह, मालाड पूर्व

हमीपत्राचा नमुना परिशिष्ट 'क'

प्रति,
मा.कार्यकारी आरोग्य अधिकारी,
सार्वजनिक आरोग्य खाते
बृहन्मुंबई महानगरपालिका

मी श्री / श्रीम.....या संस्थेचा
पदाधिकारी म्हणून.....या पदावर दिनांक.....पासून
कार्यरत असून संस्थेच्या नियमानुसार / ठरावानुसार मला संस्थेच्या वतीने सदर हमीपत्र देण्याचा अधिकार असून
त्यानुसार मी खालीलप्रमाणे हमीपत्र देत आहे.

1. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत आर/दक्षिण विभागाच्या हद्दीत असलेल्या
आकुर्ली रोड मनपा प्रसूति गृह,कांदिवली पुर्व येथे आंतररुग्णांची रुग्णसेवा, दैनंदिन रुग्णसहाय्य / रुग्णसेवा व
इतर प्रसूति गृहाच्या कामाकरिता कंत्राटी तत्वावर 05 बहुउद्देशिय कामगारांचा पुरवठा करण्याचे काम आमच्या
संस्थेला मिळण्यासाठी मी अर्ज केला असून अर्जात नमुद केलेल्या सर्व तपशिल माझ्या माहितीनुसार योग्य व
खरी आहे.
2. मी शपथपुर्वक जाहीर करतो / करते की, आमच्या संस्थेचा उद्देश हा संस्थेच्या सभासदांना रोजगार
मिळवून देणे हा असून माझी संस्था कार्यदेश मिळाल्यास योजनेच्या नियमानुसार काम करेल याची हमी
या द्वारे देता / देते.
3. आम्हाला मिळालेल्या कार्यदेश संपुर्ण अथवा विभागून अन्य संस्था किंवा कंत्राटदारास देणार नाही.
4. सदर कामात राज्य / केंद्रशासनाने पारीत केलेल्या सर्व सभासद कायद्यांचे आम्ही संपुर्ण पालन करू.
5. अर्जात नमुद केलेल्या सर्वबाबी मी वाचल्या आहेत व त्या मला समजल्या आहेत. परिशिष्टातील अटी /
शर्ती मला मान्य आहे. मी असे जाहीर करतो / करते की अर्जात दिलेली माहिती माझ्या विश्वासानुसार
सत्य व योग्य असून ती असत्य दिसून आल्यास मी कारवाईला पात्र असून संस्थेला दिलेले काम /
कार्यदेश रद्द होऊ शकतो हे मान्य आहे.

स्वाक्षरी:-

नाव:-

संस्थेच नाव व शिक्का